



# Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY

CIN:L36912MH1986PLC041203

May 22, 2023

To, BSE Limited PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001. <b>Scrip Code: 526729</b>	To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051. <b>Scrip Code: GOLDIAM EQ</b>
---	--

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith a copy of newspaper advertisement of the audited financial results for the quarter and year ended March 31, 2023 published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on May 22, 2023 for your reference.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,  
For **Goldiam International Limited**

**Pankaj Parkhiya**  
**Company Secretary & Compliance Officer**

Encl.:- As above

**Registered Office**

Gems & Jewellery Complex, Santacruz Electronics Export Processing Zone, Andheri (East), Mumbai-400096. India

Phones: (022) 28291893/28290396/28292397 Fax : (022) 28292885 Email:- [investorrelations@goldiam.com](mailto:investorrelations@goldiam.com)

Website: [www.goldiam.com](http://www.goldiam.com)

**यूनियन बँक** Union Bank of India

Veer Nariman Road Branch  
84, Raj Mahal, Veer Nariman Road,  
Churchgate, Mumbai-400 020.  
Tel. (Off.): 22045200/ 22048288

Web: www.unionbankofindia.com E-mail: ubin0531952@unionbankofindia.bank

Ref: 31950/ADV/255/2023-24 Date: 11.05.2023

**Mr. Sanjay Uttarao Raneveer.**  
Flat No. 303, 3rd Floor, Building No. L08, Sector 40, Kharghar, New Mumbai, Dist: Raigad - 410210, Maharashtra.

**SUB: Enforcement of Security Interest Action Notice- In connection with the credit facilities enjoyed by you with us Classified as NPA**

We have to inform you that your account Mr. Sanjay Uttarao Raneveer with Veer Nariman Road Branch has been classified as NPA account w.e.f. 01.05.2023 pursuant to your default in making repayment of dues/interest. As on 01/05/2023, a sum of **Rs. 20,08,888.81/- (Rupees Twenty Lakhs Eight Thousand Eight Hundred and Eighty Eight and Eighty One Paise only)** is outstanding in your account as shown below:

Nature of limit	Amount (Rs. in lacs)	Outstanding amount (Rs.)	Rate Of Interest
Housing Loan	Rs. 20,80,000.00	Rs. 19,30,322.81	9.50%
Covid 19 Personal Loan	Rs. 1,50,000.00	Rs. 78,566.00	9.30%

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account; you have not discharged your liabilities.

We do hereby call upon you in terms of section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 to pay a sum of **Rs. 20,08,888.81/- (Rupees Twenty Lakhs Eight Thousand Eight Hundred and Eighty Eight and Eighty One Paise only)** together with contractual rate of interest from 30/04/2023 with monthly rest as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act:

**DESCRIPTION OF THE SECURED ASSET:**  
Flat No. 303, on 3rd Floor, Building No. L 08, area admeasuring 29.82 Sq Mtrs (Carpet Area) Sector 40, Kharghar, New Mumbai, Dist: Raigad - 410210, Maharashtra.

Please note that if you fail to remit the dues within 60 days and if the Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law/Debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.

You are further restrained/prevented from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences. The Borrower attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Yours faithfully  
Sd/-  
AUTHORISED OFFICER

**PUBLIC NOTICE**

**Company's Name: EID PARRY INDIA LTD.**  
Regd. Office: Dare House 234 N S C Bose Road Parry's Corner, Chennai, Tamil Nadu, 600001

Notice is hereby given that the certificate(s) for the mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation. Name of the Holder: **NADIR HIRAJI KAPADIA**. Folio No. N000234. Face Value: 1/- . Following are the details.

Company	Folio No**	No of Shares	Share Certificate Number**	Distinctive No(s)** From	To
EID PARRY INDIA LTD. F V Rs.1/-	N000234	3000	55922	3948741	3951740

Name of Claimant: **JIMMY BOMI KAPADIA**

**PRIME CREDIT CAPITAL LTD.**  
Regd. Off: Plot No. 175, Behind Metro House, CST Road, Kalina, Bandra Kurla Complex, Santacruz East, Mumbai, Maharashtra-400098  
Email: primcreditcapital@gmail.com, Telephone No.: +91-8448 199 699  
CIN: U67120MH1995PLC297093

**FORM NO. INC-26**  
[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another  
Before the Central Government, Regional Director,  
Western Region

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of Prime Credit Capital Ltd. having its registered office at Plot No. 175, Behind Metro House, CST Road, Kalina, Bandra Kurla Complex, Santacruz East, Mumbai, Maharashtra-400098, ... Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General meeting held on 18th May, 2023 to enable the Company to change its Registered office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai, 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned above.

For and on behalf of the Applicant  
Prime Credit Capital Ltd.  
Jay Ashokkumar Bhandari Director  
Date: 22nd May, 2023  
Place: Mumbai  
DIN: 07713254

**PUBLIC NOTICE**

**Company's Name: SRF LIMITED**  
Regd. Office: The Galleria, DLF Mayur Vihar, Unit No. 236 & 237, 2nd Floor, Mayur Place, Noida Link Road, Mayur Vihar Phase I Extn., New Delhi, Delhi, 110091.

Notice is hereby given that the certificate(s) for the mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation. Name of the Holder: **NIRMAL KEDIA**. Folio No. N0003175. Face Value: 10/- . Following are the details.

Company	Folio No**	No. of Shares	Share Certificate Number**	Distinctive No(s)** From	To
SRF Limited F V Rs.10/-	N0003175	8	68494	3439569	3439576
		16	130807	5450264	5450279
		100	90166781 - 82	12740800	12740899
		57	328236 - 38	16277222	16277278
		10	346672	16661750	16661759
		2	346674	16661765	16661766
		57	477236 - 38	24297014	24297070
		Total Shares	250		

**CORRIGENDUM**

Please refer to the Public Notice on behalf of my clients **MR. MITHL DINESH PARMAR AND OTHERS.** published in this newspaper issue dated 03.04.2023, in respect of **Flat No.5, on 5th Floor, Meera Apartments Co-op. Hsg. Soc. Ltd., Shankar Lane, Kandivli (W), Mumbai-400067.** In the above advertisement, one of the deceased Member's i.e. **Late Shri. Ranchohbhai Jivabhai Chauhan** date of death was wrongly mentioned as **"10-02-2009"** instead of **"10-02-2008"**. All concerned are requested to make a note of the same.

**MR. VISHAL A. GEDIA**  
Advocate, High Court  
Office No. 07, Ground Floor,  
Hathiwala Mansion, Daulat Nagar,  
Junction of Road No. 1 & 3,  
Borivali East, Mumbai-400066

**PUBLIC NOTICE**

Shri Jairam Khemchand Adnani, a member of Sarodaya Nagar CHS, Kopri Colony, Thane East - 400603 and holding Shop No. 2, Ground Floor, of the society, has informed the society that he has lost the original share certificate of the said Shop. The FIR lost report for the same has been lodged at Kopri, Thane East Police station FIR No. 036 dated 27-01-2023 and has requested the society to issue duplicate share certificate.

The society hereby invites claims and objections for issue of duplicate share certificate from claimant/s, objector/s within a period of 14 days from the publication of this notice along with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for issue of duplicate share certificate to the member in the capital / property of the society.

If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to issue duplicate share certificate to the member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims / objections, if any received by the society for issue of duplicate shares to the member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society.

For and on behalf of  
**Sarodaya Nagar CHS, Kopri Colony,**  
Thane East - 400603  
Sd/-  
Hon Secretary  
Place: Thane Date: 22-05-2023

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT as per the Agreement for Sale dated 01.02.1988 made between Abode Builders and Raj Kumar Rameshwar Gupta & Mrs. Rekha R. Gupta purchased the Flat No. 2, admeasuring 588 sq. ft. built up area on the First Floor being and lying in New Bilgees Apartment Co-operative Housing Society Ltd., Reg. no. BOM W/KE HSG/TC.3724-88-89 dt. 12.12.1988 on ownership basis.

The afore said Agreement for Sale had been adjudicated on 26/09/08 and paid stamp duty under the provisions of Section 53-A of the Bombay Stamp Act 1958 dated 20.09.08, Collector of Stamps Andheri.

Therefore, as per the aforesaid Agreement for Sale, (i) Mr. Raj Kumar Ram Sevak Gupta and (ii) Mrs. Rekha R Gupta are the legal title holders of the said flat. That the New Bilgees Apartment Co-operative Housing Society Limited had issued Share Certificate No. 13, in the name of Rajkumar Ram Sevak R. Gupta and Mrs. Rekha Rajkumar Gupta Shares with distinctive Nos. 61 to 65 of Rs. 50/- each for total amount of Rs. 250/-

As per the possession letter dated 22.03.1988 M/s. Abode Builders it is noted that the Flat No. 2 was purchased by Mr. Rajkumar R. Gupta and Mrs. Rekha R. Gupta.

That Mr. Rajkumar Ram Sevak Gupta had expired on 17.11.2014 which had been registered under Registration No. 741823793 on 19.11.2014 with Sub-registrar Birth-Death K/E Ward.

Now it has been mutually decided that the legal heirs would like to transmit the 50% share in the said flat in the names of the legal heirs of the deceased as per the provisions of Section 154B- 13 of the MCS Act 1960.

Nevertheless, any person having any claim or right in respect of the said flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned and to the society within 7 days from the date of publication of this notice of his/ her such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

Sd/-  
Date : 22.05.2023  
Place : Mumbai  
Mr. M.M.Shetty  
Advocate High Court  
Advocates and Legal Advisors

**M/s. Madhav Associates**  
Advocates and Legal Advisors  
413, Stanford Plaza, Off Link Road, Andheri (West), Mumbai 400 053.

**केनरा बँक Canara Bank** NASHIK ROAD BRANCH

**POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)**

Whereas : The undersigned being the Authorised Officer of the **Canara Bank Nashik Road Branch** under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as the "Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 03/05/2018 calling upon the Borrower/Guarantor Borrower/ Co Borrower/s **Vishal Arun Mahale** to repay the amount mentioned in the notice, being **Rs.10,79,108.00/- (Rupees Ten Lakhs Seventy Nine Thousand One Hundred and Eight Only as on Date - 14/04/2018)** within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Actual possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 8 Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **19 th day of May of the year 2023.**

The borrower's attention is invited to the provisions of Section (8) of Section 13 the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Canara Bank Nashik Road Branch** for an amount of being **Rs. 10,79,108.00/- as on 14/04/2018 + Future Interest thereon.**

The details of the property/ies mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows :

**Description of the Mortgaged Property Details :**  
All That Part and Parcel of the Property Situated at : Flat No. 1-604, Survey No. 1091/1, Nashik Police Co-op Housing Society, Adgaon, Nashik, Boundaries : Survey No. 1103 Plot, South : Part of Survey No. 1091/1, East : Survey No. 1903 Plot, West : Shiv Road.

Date : 19/05/2023  
Place : Nashik  
Sd/-  
Authorised Officer, Canara Bank

**Ujjivan Small Finance Bank**

Registered Office: Grape Garden, No.27, 3rd "A" Cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru-560095, Karnataka.  
Regional Office : 7th Floor, Almonte IT Park, Sr.No. 8, Kharadi-Mundhwa Bypass, Village Kharadi, Pune-411014.

**POSSESSION NOTICE**

WHEREAS, the authorized officer of Ujjivan Small Finance Bank, under the Securitization And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrower (s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realisation.

Sl. No.	Loan No	Name of Borrower/ Co-Borrower / Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) As on	Date of Possession
1	44122100/80000008	1) Anil Omprakash Soni, 2) Jyoti Anil Soni, both are residing at A-205, Tisai Darshan, Haji Malang Road, Nr. Nadivali Talav, Kalyan, Thane, Maharashtra - 421306. 2nd Add : Shop No.15, Ground Floor, Sai Shopping Center, Karjat, Raigad, Maharashtra	04.11.2022 / Rs.11,93,537.07 as on 20.09.2022	17.05.2023 / Symbolic Possession

**Description of the Immovable Property:** All that piece and parcel of Shop no.15, Ground floor, an area admeasuring 235 sq.fts., in the scheme known as Sai Shopping Center, situated and constructed on land bearing House No. 978, of village Shelu, Tal-Karjat, Dist-Raigad.

Whereas the Borrower's/Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower's mentioned herein above in particular and to the Public in general that the authorised officer of Ujjivan Small Finance Bank has taken possession of the properties/secured assets described herein above in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrower's and Co-Borrower's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower's/Co-Borrower's/Guarantor's/ Mortgagors mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/Secured Assets and any dealings with the said properties/ Secured assets will be subject to the charge of Ujjivan Small Finance Bank.

Place : Thane  
Date : 17.05.2023.  
Sd/- Authorised Officer,  
Ujjivan Small Finance Bank

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that we are investigating the title of 1) **MR. LALITKUMAR BHOORAM JAIN, and 2) Mrs. SEEMA LALITKUMAR JAIN,** who are the owners of Office Premises bearing No. 201, admeasuring about 880 sq. ft. Carpet area equivalent to 81.78 sq. mtrs. Carpet area on the 2nd Floor in the building known as Rockford House, situated at Pathe Bapurao Marg, Girgaon, Goldeva, Mumbai - 400 004 standing on a plot of land bearing C. S. No. 292B of Bhuleswar Division and the said Office Premises is free from all encumbrances, charges, disputes, claims, lien or mortgage of any nature. All person/s having any claim/s or right in respect of the aforesaid office premises or any part thereof by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, exchange, pledge, assignment, guarantee, trust, bequest, tenancy, transfer of title or beneficial interest, sub-tenancy, charge, lis-pendens, maintenance, easement, Court Order/s or encumbrance howsoever or otherwise are hereby called upon to intimate to the undersigned in writing of such claim with original certified copies of all supporting documents within 14 days from the date of publication of this notice, failing which the claims if any of such persons shall be treated as will fully abandoned, waived & not binding on our clients.

Date : 22.05.2023  
Place : Mumbai  
Sd/-  
Adv. Pratik Mukesh Shetty  
Advocate High Court,  
292, Affinwala Building, 2nd Floor,  
Room No. 6, Above Anupam Hotel,  
S.B.S. Road, Fort, Mumbai - 400 001.

**PUBLIC NOTICE**

This Public Notice is issued on behalf of my client Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited having their address at Dynasty Business Park, J.B.Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059. This is to inform the General Public that a Share Certificate bearing No. 028 having distinctive nos. 541 to 560 Office premises bearing No. 212, "A" Wing, Dynasty Business Park at Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400059 (hereinafter referred to as the "Subject Property") was issued by my client in the name of Kamal Jajoo. Now the said property is purchased by Mrs. ASRECE India Ltd. through public auction conducted by M/s. ASRECE India Ltd. and a Sale Certificate duly issued is registered under No. BDR171/1227/2023 dated 24.01.2023 registering the said sale.

As M/s. ASRECE India Ltd. has not received the Original Share Certificate, the Purchasers have applied to my clients for issuance of Duplicate Share Certificate in lieu thereof.

My clients hereby invite claims and objections, if any, from claimants/objectors for issuance of duplicate Share Certificate which may be addressed to "The Secretary, Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited", within a period of 14 days from the date of the publication of this Notice, with copies of such documents and other proof, as may be required, in support of their claim/objection. If no claims / objections are received within the prescribed period as stated hereinabove, my clients shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye laws accepted by my clients. The Claims / Objections, if any, received by my clients shall be dealt with in the manner prescribed under the bye laws of my clients.

Sd/-  
**Kadambari Patil**  
Advocate for Dynasty Business Park  
Commercial Premises  
Co-operative Society Limited.

Date : 22.05.2023  
Place : Mumbai

**केनरा बँक Canara Bank** NASHIK ROAD BRANCH

**POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)**

Whereas : The undersigned being the Authorised Officer of the **Canara Bank Nashik Road Branch** under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as the "Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 16/10/2017 calling upon the Borrower/Guarantor Borrower/ Co Borrower/s **Mr. Sandeep Ramdev Nagare** to repay the amount mentioned in the notice, being **Rs.10,94,969.00/- (Rupees Ten Lakhs Ninety Four Thousand Nine Hundred and Sixty Nine Only as on Date : 29/09/2017)** within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Actual possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 8 Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **19 th day of May of the year 2023.**

The borrower's attention is invited to the provisions of Section (8) of Section 13 the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Canara Bank Nashik Road Branch** for an amount of being **Rs. 10,94,969.00/- as on 29/09/2017 + Future Interest thereon.**

The details of the property/ies mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows :

**Description of the Mortgaged Property Details :**  
All That Part and Parcel of the Property Situated at : Flat No. J-402, Survey No. 1091/1, Nashik Police Co-op Housing Society, Adgaon, Nashik Boundaries North : Survey No. 1103 Plot, South : Part of Survey No. 1091/1, East : Survey No. 1903 Plot, West : Shiv Road

Date : 19/05/2023  
Place : Nashik  
Sd/-  
Authorised Officer, Canara Bank

**chembond** **Chembond Chemicals Limited**  
CIN : L24100MH1975PLC018235  
Regd. Office : Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710  
Email id : info@chembondindia.com, Website : www.chembondindia.com

**Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023**  
(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolidated				
		Quarter Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Quarter Ended 31.03.2022 Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	12,369.64	11,208.21	9,512.73	44,508.02	35,759.16
2	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary Items)	1,307.91	1,134.69	276.55	3,366.79	2,053.76
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary Items)	1,307.91	1,134.69	276.55	3,366.79	2,053.76
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary Items)	1,018.46	825.74	211.26	2,476.07	1,398.57
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	1,030.36	826.97	210.67	2,491.77	1,410.13
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41	672.41
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year)				31,515.01	29,722.64
8	Earning Per Share ( of Rs.5 each) (not annualised) Basic and Diluted EPS	7.58	6.13	1.55	18.36	10.35

**NOTES:**

- The above results for the quarter and year ended 31st March, 2023, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 20th May, 2023 and have been subjected to auditors report by the Statutory Auditors.
- This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under Section, 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- An application has been filed with NCLT for merger of Chembond Polymers and Materials Limited with Chembond Material Technologies Private Limited both wholly owned subsidiaries of Chembond Chemicals Limited on 6th May, 2022. The scheme will be accounted for on receipt of regulatory and other approvals which are pending.

**4 Key Numbers of Standalone Financial results**  
(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Quarter Ended 31.03.2022 Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2022 Audited
	Total Income from Operations (Net)	1,556.85	1,340.80	1,234.03	5,627.80
Profit Before Tax	120.55	97.89	31.13	455.37	1,092.78
Profit After Tax	86.09	64.70	11.79	395.93	874.37

5 The Group's claim of Rs. 267.50 lakhs for the inventory damage in the fire incident which occurred in April 2022 has been settled by the insurance company at Rs.201.52 lakhs. The Claim against property, plant and equipment is under review.

6 The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), and Company's website at [www.chembondindia.com](http://www.chembondindia.com).

For Chembond Chemicals Limited  
Sd/-  
Sameer V. Shah  
Chairman & Managing Director  
DIN: 00105721

Place : Mumbai  
Date : 20th May, 2023

**GOLDIAM INTERNATIONAL LIMITED**  
CIN:L36912MH1986PLC041203  
GEMS & JEWELLERY COMPLEX, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096.  
TEL.(022) 28291893. FAX:(022) 28290418.Email:investorrelations@goldiam.com. Website: www.goldiam.com

**EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023**  
(Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	3 Months Ended 31.03.2023 Audited	3 Months Ended 31.12.2022 Unaudited	3 Months Ended 31.03.2022 Audited	Year to date Figures for Year Ended 31.03.2023 Audited	Year to date Figures for Year Ended 31.03.2022 Audited
		1	Total income from operations (net)	13,489.73	18,558.94	15,852.09
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,059.69	3,868.55	3,271.16	11,746.75	14,862.67
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,059.69	3,868.55	3,271.16	11,746.75	14,862.67
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,621.73	2,883.66	2,282.42	8,518.85	10,595.81
5	Net Profit / (Loss) after Taxes, including Minority Interest and Share of Profit / (Loss) of Associates	1,800.72	2,920.61	3,012.89	8,960.53	12,129.11
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/-per share)	2,179.49	2,179.49	2,179.49	2,217.49	2,179.49
7	Earnings per Share (Not Annualised): (a) Basic (b) Diluted	1.49 1.49	2.65 2.65	2.07 2.07	7.82 7.82	9.61 9.61

**Key information on Standalone Financial Results**

Sl. No.	Particulars	3 Months Ended 31.03.2023 Audited	3 Months Ended 31.12.2022 Unaudited	3 Months Ended 31.03.2022 Audited	Year to date Figures for Year Ended 31.03.2023 Audited	Year to date Figures for Year Ended 31.03.2022 Audited
		1	Total income from operations (net)	7,400.29	7,882.46	9,804.76
2	Profit before tax	1,126.76	1,802.73	1,103.87	6,980.52	7,100.62
3	Profit after Tax	1,052.48	1,389.49	993.78	5,687.58	5,740.38
4	Total Comprehensive Income	1,166.52	1,521.15	1,091.36	6,033.90	6,461.64

1 The above information is an extract of the detailed format of audited result for the Quarter and Year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the audited result for the Quarter and year ended March 31, 2023 are available on the Stock Exchanges websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of the Company's at [www.goldiam.com](http://www.goldiam.com).

For Goldiam International Limited  
Sd/-  
Rashesh Bhanjali  
Executive Chairman

Place : Mumbai  
Dated : May 20, 2023

